

Corporate Office: 20, Pragati Industrial Estate
N. M. Joshi Marg, Mumbai 400 011, India
T: +91-22-4028 5800 / 809 • F: +91-22-2308 0785
E: orient@orientpressltd.com • W: www.orientpressltd.com
CIN: L22219MH1987PLC042083



### February 06, 2019

The General Manager
Corporate Relations Department
BSE Ltd.
1st Floor, New Trading Ring
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street
Mumbai 400 001

Scrip Code: 526325

The General Manager
The National Stock Exchange of India
Ltd.
"Exchange Plaza", C-1, Block 'G'
Bandra Kurla Complex
Bandra (East)
Mumbai 400 051

Scrip Code: ORIENTLTD

Dear Sir(s),

Sub.: Regulation 47(1)(a) of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Pursuant to Regulation 47 (1) (a) of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the Notice for the Board Meeting scheduled to be held on Thursday, February 14, 2019 as published in the following newspaper dated Wednesday, February 06, 2019:

1. Financial Express all editions.

2. Mumbai Lakshadweep in Mumbai edition ((circulation in Palghar district in the area of the registered office of the Company).

Kindly take the same on record.

Thanking you **Yours faithfully** 

For **ORIENT PRESS LIMITED** 

Shubhangi Lohia

Company Secretary & Compliance Officer

Encl: as above

## **FINANCIAL EXPRESS**

GOVERNMENT OF TAMIL NADU

SATTUR MUNICIPALITY Roc.No.905/2018/M1 TENDER NOTICE Dated . 01.02.2019 The Commissioner, Sattur Municipality invites two cover system

bids for Providing and laying of BT surface with Drain and cement Paver Block Road in 4 Packages at on Estimate cost of Rs.1096.92 Lakhs in municipal Area at Sattur Municipality at on under the scheme of IUDM for the year 2018-19. The eligible contractors submit the bids before 3.00 PM on 22.02.2019 and the Technical bid will be opened at 3.30 PM on the same date.

For further details may be downloaded from the following websites https://tntenders.gov.in, https://municipality.tn.gov.in/tenders

Commissioner, Sattur Municipality DIPR/849/TENDER/2019

APEX CAPITAL AND FINANCE LIMITED APEX (Formerly Apex Home Finance Limited) CIN: L65910DL1985PLC021241 Regd. Office: L-5&6, Green Park Extension, New Delhi-110 016 Email: contact@apexfinancials.in, Website: www.apexfinancials.in

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that, a meeting of the Board of Directors of Apex Capital and Finance Limited ("Company") is scheduled to be held on Thursday, February 14, 2019 at 4.00 P.M. at L-5&6, Green Park Extension, New Delhi-110016, to inter alia, consider and take on record/approve the Unaudited Financial Results of the Company for the guarter and nine months ended on

The above said information is also available on the Company's website at www.apexfinancials.in & on the website of BSE Limited at www.bseindia.com. By the order of Board

Place: New Delhi Date: 05 Febuary, 2019

Tele-Fax: +91-11 40348775

(Phul Jha) Company Secretary & Compliance Officer ICSI M. No. ACS-20850

For Apex Capital and Finance Limited



Registered Office: 114-C, Mittal Court, Nariman Point, Mumbai 400 021 Email Id-info@asianstargroup.com, Website- www.asianstargroup.com Tel No: +91 2262444111, Fax: +91 2222043747 CIN: L36910MH1995PLC086017 NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulation 2015, notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, February 13, 2019 at the Registered Office of the Company, inter alia, to consider and take on record, Unaudited Financial Results on Standalone and Consolidated basis for the quarter ended on December 31, 2018.

A copy of the Notice is available on the website of the Company at www.asianstargroup.com, and on the website of BSE Ltd. at www.bseindia.com By order of the Board For Asian Star Company Ltd

Place: Mumbai Date: February 5, 2019



OPP. EXPRESS HOTEL, R. C. DUTT ROAD, ALKAPURI,

VADODARA – PHONE NO.0265-2358115 Fax 0265-2351397 email id: ro.vadodara@syndicatebank.co.in

**REGIONAL OFFICE - VADODARA** 

Sujata Nadgouda

Company Secretary

## POSSESSION YQUETION OF VEHICLE

Offers are invited from Public for purchase of below mentioned vehicles in proposed Auction by Syndicate Bank Regional Office, Vadodara.

	Sr. No.	Vehicle make	Vehicle No.	Reserve price	Venue of Auction	EMD AMOUNT
	1.	TATA LPT 1109/42HEX2 BSIII, (2015 MODEL)	GJ-06-AV-2120	Rs 7,10,000/-	ShriramAutomallIndiaLtd,GodwonS anathal Circle, Near Adesh Ashram , Sanathal, Ahmedabad -382210.	Rs 71,000/-
	2.	TATA LPT TRUCK 1109/42 (MODEL 2015	GJ-06-AV-2447	Rs 6,80,000/-	ShriramAutomallIndiaLtd,GodwonS anathal Circle, Near Adesh Ashram , Sanathal, Ahmedabad -382210.	Rs 68,000/-
	3.	ASHOKA LEYLAND MODEL U 3718 IL Bitumen Supply Tanker (2017 Model)	GJ-06-AX-4056	Rs 19,00,000/-	Muskan Storage, Plot 19, lokhandwala park, Nr Kadri Party Plot, 100 ft road, Opp. Amber Tower, SharkejFatewadi, Ahmedabad- 380055.	
	4.	Chevrolet Beat TCD1 BS4	GJ 23 AF 2397	Rs 1,65,000/-	Behind Jalaramnagar Bus Stand, Near Panchavati Narmada Canal, Refinery Road, Gorwa, Vadodara – 390016.	Rs 16,500/- (By way of DD /NEFT)#
ı	Ter	ms of Yard Auction are	as under:			

- Date of Yard Auction Proposed on 16th February 2019, Timings of Auction -11 am to 5 pm, Contact no-9427314781, 8200017265
- Proposed Vehicle to be sold on 'as is where is' basis.
- Auction for Vehicle will be done in front of respective vehicle where buyer can physically inspect the vehicle and give his best quote (over and above the minimum Reserve price).
- Balance of successful BID amount to be remitted within 15 working days failing which the EMD deposited stands forfeited.

**#NEFT Details**: Syndicate Bank, A/c No. 70433170000039, IFSC – SYNB0007043 DD: Favouring Syndicate Bank, Regional Office Vadodara payable at Vadodara

Bid once approved, Buyer cannot back out for whatever may be the reason.

Bank reserve the right to cancel or postpone Yard auction without prior notice

Date - 05/02/2019

**Syndicate Bank** 

**Authorized Officer** 

# press limited

Regd. Off. : L-31, MIDC Tarapur Industrial Area, Boisar - 401 506, Dist. Palghar, Maharashtra CIN: L22219MH1987PLC042083 Email: share@orientpressltd.com Website: www.orientpressltd.com

### NOTICE

Notice is hereby given pursuant to provisions of Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, 14th February, 2019 at 4.30 P.M. at 1102, G-Wing, 11th Floor, Lotus Corporate Park, Off. Western Express Highway, Goregaon (E), Mumbai - 400063, inter-alia, to consider and approve the Unaudited Financial Results of the Company for the Quarter ended 31st December, 2018.

The said Notice can be accessed on the Company's website at www.orientpressltd.com and the website of the stock exchanges at www.nseindia.com and www.bseindia.com.

For Orient Press Limited

Place: Mumbai Date: 05th February, 2019

Ramvilas Maheshwari Chairman and Managing Director DIN: 00250378

# GYSCOAL ALLOYS LIMITED

stered Office: Plot No. 2/3, GIDC, Ubkhal, Kukarwada, Tal. Vijapur, Dist. Mehsana 382830 Gujarat Cor. Off.: 2nd Floor, Mrudul Tower, B/H. Times of India, Ashram Road, Ahmedabad - 380009 Gujarat. India. CIN - L27209GJ1999PLC036656Website:-www.gyscoal.com E- Mail:- info@gyscoal.com; Tel.: +91-79-66614508, +91-2763-252384 Fax:- +91-79-26579387

NOTICE

Notice pursuant to Regulation 47 read with Regulation 29 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations 2015 ("SEBI Regulations") is hereby given that a meeting of Board of Directors of the Company Gyscoal Alloys Limited will be held on Wednesday, 13th February, 2019 at the Corporate Office of the Company inter - alia, to consider and approve the Un-Audited Financial Results as per Indian Accounting Standards ("Ind AS") of the Company for the third quarter and nine months ended 31st December, 2018 as per Regulation 33 of SEBI Regulations.

This intimation will be made available on the website of the Company www.gyscoal.com and on the website of Stock Exchanges where the shares of the Company are listed i.e. www.bseindia.com & www.nseindia.com.

By the Order of the Board For, Gyscoal Alloys Limited,

Date: 5 February, 2019 Place: Ahmedabad

For

Advertising in

Contact

Mobile No.:

9029012015

Landline No.:

67440215

Bhavika Sharma Company Secretary & Compliance officer

**TENDER PAGES** JITENDRA PATIL

Regd.Office: 149, B.T. Road, Kamarhati, Kolkata -700 058 Ph: + 91 7595046813 e-mail id: investors@ntcind.com Website: www.ntcind.com (CIN:L70109WB1991PLC053562) Notice is hereby given pursuant to

ntc Industries Ltd.

regulation 29 of the Listing Regulations that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, the 13th day of February, 2019 at 04.00 p.m. at its Registered Office to inter alia nsider and approve the Un-Audite inancial Results of the Company for the guarter and Nine months ended 31st December, 2018. Further, as per the Company's Code of Conduct for Prohibition of Insider Trading,

the Trading Window for dealing in the securities of the Company will remain closed for all directors / officers designated employees (& their immediate relatives) of the Company from February 05, 2019 till the expiry of 48 hours from the conclusion of board meeting i.e February 15, 2019 (both days Inclusive). For ntc Industries Ltd.

Place:Kolkata Sd/-Sunil Kumar Varma Date:05.02.2019 Company Secretary

**INTERTEC TECHNOLOGIES** LIMITED Regd. Office: No.28, Shankar Mutt Road, Bangalore - 560 004

NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a meeting of Board of Directors of the Company will be held on 14th February 2019 at 04.30 P.M. at the Registered Office of the company at No. 28, Shankar Mutt Road, Bangalore - 560 004, to interalia, consider, and approve the Un-Audited Standalone and Consolidated Financial results of the Company for the Quarter ended on December 31, 2018. This intimation is also available on Company's website at www. intertec1.com/investors/noticeq3-18.pdf and on Stock Exchanges' website at www.msei.in

For Intertec Technologies Limited (T.S. RAVI CHANDAR) **Managing Director** 

Bangalore February 05, 2019

# OSBI

State Bank of India, Retail Asset Central Processing Centre -IV: 1st & 2nd Floor, Lalwani Icon, S. No-323/1+2, Plot No.93+94, Sakore Nagar Society, Viman Nagar, Off Airport Road, Pune-411014, TEL: (020)4850100-35, EMAIL: racpc4.pune@sbi.co.in

## Possession Notice (Rule 8(1) For Immovable Property

Whereas the undersigned being the Authorized Officer of State Bank of India RACPC-IV, under Securitisation & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (said Act) & in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 (said Rules) issued Notice under Section 13 (2) of the said Act, calling upon the concerned borrower & other, as per details given below, to repay the amount mentioned in the respective Notice within 60 days from the date of the respective notice. The Concerned Borrower / Property Holders having failed to repay the respective due amounts, notice is hereby given to the Concerned Borrower / Property Holders in particular and the public in general that the undersigned has taken Symbolic Possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him under Section 13 (4) of the said Act on the date mentioned below. The Concerned Borrower / Property Holders in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the concerned properties and any dealing with the said properties will be subject to the charge of State Bank of India for amounts mentioned below.

Sr. No.	Name of the Borrower/Address/ Home Branch/ Loan Account No	Outstanding (Rs.) & as on Date	Date of Demand Notice	Date of Symbolic Possession	Description of Immovable Secured Assets
1.	Mr. Vishal Vinayak Chodankar  1) Flat No. 2, 1st Floor, 'Shiv Angan Heights' S. No 95, Hissa No 4A/2A/1/1A/11A/1B and S. No.95 Hissa No. 4A/2A/1/1A/20 at village Manjari Budruk, Taluka Haveli, District Pune-412307  2) Flat No.23, Building No-B Suyog, Dhankwadi, Pune-411043  Home Branch- vadgaonsheri SBI Housing Loan A/C No.34468815136  SBI SURAKSHAA/C NO.34469224517	Seven Thousand Three Hundred Fifteen only] as on 02.11.2018 With further interest with incidental expenses, charges, cost etc.	02.11.2018	02.02.2019	All that piece and parcel of property bearing Flat No- 2, 1st Floor, adm built up area 600 sq ft i.e. 55.76 sq mt) in the project known as 'Shiv Angan Heights' situated on the land bearing S. N o 95, H i s s a N o 4A/2A/1/1A/1/1A/1B, S. No.95, Hissa No.4A/2A/1/1A, and S. No.95 Hissa No.4A/2A/1/1A, and S. No.95 Hissa No. 4A/2A/1/1A/20 at village Manjari Budruk, Taluka Haveli, District Pune, The said bounded On or towards East: Flat No.3 On or towards South: Flat No.9 On or towards West: Vacant Place On or towards North: Vacant Place of 5 feet

Notice is hereby given to you all under Rule 8 (6) that pursuant to the Demand Notice issued by the undersigned as the Authorized Officer of State Bank of India, under Securitisation & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, the undersigned has taken Symbolic possession of the Secured Assets as per details given above. Copy of the Panchnama and Possession Notice can be collected from the undersigned on any working day during working hours.

The borrower's attention is invited to provisions of sub – section (8) of section 13 of Act, in respect of time available to redeem the

Date:06.02.2019

Place: Pune

Further, Notice is also hereby given to you all above that the undersigned, as the Authorized Officer of State Bank of India, shall now proceed to sell the above Secured Assets by adopting any of the methods mentioned in Rule 8(5) of the above Rules. As such, you all are hereby advised, in your own interests, to obtain / sponsor / give valid offers, in the prescribed manner, for the Secured Assets in question or pay the up-to-date outstanding dues of State Bank of India. Further, please take Notice that in case you fail or neglect to sponsor / give, in the prescribed manner, any valid offer (s) for the Secured Assets in question or pay the outstanding dues of the State Bank of India positively within 30 days from the date of this Notice, State Bank of India will proceed to sell the Secured Assets in question at the Reserve Price fixed by the undersigned as the Authorized Officer, as provided under the above Act / Rules, without any further intimation / Notice to you.

Regd. Off.: 105, Balaji Industrial Society-1, UdhnaMagdalla Road, Surat, 395007 Tel.: +91-261-3018759 Fax No.: +91 - 261- 3018759 E-Mail ID.: info@kavitafabrics.com Website: www.kavitafabrics.com CIN: L17110GJ2005PLC046929

**KAVITA FABRICS LIMITED** 

Notice is hereby given that pursuant to the regulation 29 read with regulation 47 of the of Securities and Exchange Board of India (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, February 13, 2019 at 4.00 p.m. at Registered Office of the Company at 105, Balaji Industrial Society-1, Udhna Magdalla Road, Surat 395007 to, inter alia, consider and approve the unaudited Financial Results of the Company for the guarter ended December 31, 2018. The said information is also available on the website of the company at www.kavitafabrics.com

and may also be available on Stock Exchange at www.bseindia.com. For Kavita Fabrics Limited

Shailesh Chandak Place: Surat Director Dated: February 05, 2019 DIN: 01058498

Name of the

**Amrutanjan Health Care Limited** CIN: I 24231TN1936PI C000017

Regd. Office: No103 (Old No.42-45), Luz Church Road, Mylapore, Chennai 600 004 Tel: 044-2499 4465 Fax 044-2499 4585 Website: www.amrutanjan.com NOTICE Notice is hereby given that pursuant to Regulation 47(1)(a) read with Regulation 29

of the SEBI (Listing Obligation & Disclosure Requirements) Regulations, 2015, a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Tuesday, February 12, 2019 to consider, approve and take on record, inter-alia, the Un-audited Financial Results of the Company for the Quarter ended December 31, The above information is also available on the Company's website at www.amrutanjan.com and also can be accessed on the website of National Stock

Exchange, www.nseindia.com, where the shares of the Company are listed. For AMRUTANJAN HEALTH CARE LIMITED Place: Chennai M. Srinivasan)

Date: February 5, 2019 **Company Secretary & Compliance Officer** 

**O**SBI

State Bank of India, Retail Asset Central Processing Centre -IV: 1st & 2nd Floor, Lalwani Icon, S. No-323/1+2, Plot No.93+94, Sakore Nagar Society, Viman Nagar, Off Airport Road, Pune-411014. TEL: (020)4850100-35, EMAIL: racpc4.pune@sbi.co.in

### Possession Notice Rule 8(1) For Immovable Property

Whereas the undersigned being the Authorized Officer of State Bank of India RACPC-IV, under Securitisation & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (said Act) & in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 (said Rules) issued Notice on 27.04.2018 and Paper Published on 05.06.2018 under Section 13 (2) of the said Act, calling upon the concerned borrower & other, as per details given below, to repay the amount mentioned in the respective Notice within 60 days from the date of the respective notice. The Concerned Borrower / Property Holders having failed to repay the respective due amounts, notice is hereby given to the Concerned Borrower / Property Holders in particular and the public in general that the undersigned has taken Physical Possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him under Section 13 (4) of the said Act on the date mentioned below. The Concerned Borrower / Property Holders in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the concerned properties and any dealing with the said properties will be subject to the charge of State Bank of India for amounts mentioned below.

Date of

Si No	Borrower/Address/ Home	Outstanding (Rs.) & as on Date	Date of Physical Possession	Description of Immovable Secured Assets
1	Mr. Suhas Tukaram Atyalkar  1) Flat No-6, Shivshakti Plaza, S. No.176/1/1B/A, Bhekrai Nagar, Fursungi, Taluka-Haveli, Dist-Pune.412308.  2) Flat No-D-604, 6th Floor, Building No-2, Wing-D, "Vishal Vishwa Phase-2", Mali Mala Road, Gat No.3672, 3673, 3679, 3688, Talegaon Dhamdhare, Taluka-Shirur, Dist- Pune.412208.  Home Branch-Wagholi Loan A/C No-62453977262  Term Loan (Housing)		02/02/2019	Flat No-D-604, 6th Floor, Building No-2, Wing-D, "Vishal Vishwa Phase-2", Mali Mala Road, Gat No.3672, 3673, 3679, 3688, Talegaon Dhamdhare, Taluka-Shirur, Dist- Pune.412208. (Admeasuring carpet area 68.77 Sq mtrs.i.e. 740 sq. ft. and Built-up area 98.97 sq. mtrs. i.e.1065.00 sq. ft. and parking NoD-14 adm 15.14 sq. mtrs. i.e.163.00 sq ft.)  The said bounded On or towards East: Flat No-D-603 On or towards South: internal Road On or towards West: Wing-C & Flat No-C-603 On or towards North: Flat No.D-601

Notice is hereby given to you all under Rule 8 (6) that pursuant to the Demand Notice issued by the undersigned as the Authorized Officer of State Bank of India, under Securitisation & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, the undersigned has taken Physical possession of the Secured Assets as per details given above. Copy of the Panchnama and Possession Notice can be collected from the undersigned on any working day during working hours. The borrower's attention is invited to provisions of sub – section (8) of section 13 of Act, in respect of time available to redeem the

Further, Notice is also hereby given to you all above that the undersigned, as the Authorized Officer of State Bank of India, shall now proceed to sell the above Secured Assets by adopting any of the methods mentioned in Rule 8(5) of the above Rules. As such, you all are hereby advised, in your own interests, to obtain / sponsor / give valid offers, in the prescribed manner, for the Secured Assets in question or pay the up-to-date outstanding dues of State Bank of India. Further, please take Notice that in case you fail or neglect to sponsor / give, in the prescribed manner, any valid offer (s) for the Secured Assets in question or pay the outstanding dues of the State Bank of India positively within 30 days from the date of this Notice, State Bank of India will proceed to sell the Secured Assets in question at the Reserve Price fixed by the undersigned as the Authorized Officer, as provided under the above Act / Rules, without any further intimation / Notice to you.

Date: 06.02.2019

Place : Pune

State Bank of India RACPC-IV. Pune

Authorised Officer,

# **Extracts of Statement of Standalone Audited Financial Results**

for the quarter and nine months ended 31 December, 2018

(₹ in crore)

(₹ in crore)

Particulars	Quarter ended 31 December, 2018	Quarter ended 30 September, 2018	Quarter ended 31 December, 2017	ended 31	Nine months ended 31 December, 2017	Year ended 31 March, 2018
1. Revenue from operations	1,019.04	1,013.61	911.97	3,021.84	2,605.92	3,524.17
2. Profit from continuing operations before tax	188.95	380.47	187.49	936.95	632.17	903.59
3. Profit from continuing operations after tax	128.37	295.13	152.80	687.39	449.27	624.47
<ul><li>4. Profit/(loss) from discontinued operations before exceptional items and tax</li><li>5. Profit/(loss) from discontinued operations after</li></ul>	-	-	285.73	(11.31)	453.11	437.72
exceptional items and before tax	_	_	285.73	(11.31)	400.38	1,651.71
6. Profit/(loss) from discontinued operations after tax	_	_	213.59	(7.98)	288.20	1,142.49
7. Profit for the period (3 + 6)	128.37	295.13	366.39	679.41	737.47	1,766.96
8. Total comprehensive income for the period	277.85	197.54	779.71	655.49	1,613.39	2,798.54
<ul> <li>9. Paid-up equity share capital (Face value: ₹ 10 per share)</li> <li>10. Other equity</li> <li>11. Earnings per share (in ₹)</li> </ul>	254.82	254.82	254.82	254.82	254.82	254.82 11,069.32
- Basic and Diluted (for continuing operations)	5.04*	11.58*	6.00*	26.98*	17.64*	24.51
<ul> <li>Basic and Diluted (for discontinued operations)</li> <li>Basic and Diluted (for continuing and discontinued</li> </ul>	-	-	8.38*	(0.31)*	11.31*	44.85
operations) * Not annualised	5.04*	11.58*	14.38*	26.67*	28.95*	69.36

**Extracts of Statement of Consolidated Financial Results** for the quarter and nine months ended 31 December, 2018

Nine months Nine months Quarter Quarter Quarter Year ended ended ended ended ended ended 31 31 30 31 31 31 December, September, December, December, December, March, 2018 2018 2017 2018 2017 2018 (Audited) (Unaudited)|(Unaudited)|(Unaudited)| (Unaudited) (Unaudited) 2,831.87 2,960.66 2,573.91 8,536.94 7,790.28 10,345.36 Profit from continuing operations before exceptional items, share of profit of joint ventures and tax 326.03 491.55 361.76 1,191.07 1,139.81 1,506.56 3. Profit from continuing operations after exceptional 1,199.38 1,570.90 items, before share of profit of joint ventures and tax 298.49 491.55 421.33 1,163.53 Profit from continuing operations before tax 337.89 528.74 430.56 1,262.02 1,229.12 | 1,620.13 5. Profit from continuing operations after tax 266.30 408.82 617.99 944.73 1,204.10 | 1,560.00 6. Profit/(loss) from discontinued operations before 437.72 285.73 (11.31)453.11 7. Profit/(loss) from discontinued operations after 400.38 285.73 1,651.71 (11.31)8. Profit/(loss) from discontinued operations after tax 213.59 (7.98)288.20 1,142.49 266.30 408.82 831.58 936.75 1,492.30 2,702.49 10. Total comprehensive income for the period 72.34 679.45 1,156.24 1,361.89 2,286.11 3,811.29 11. Paid-up equity share capital (Face value: ₹ 10 per share) 254.82 254.82 254.82 254.82 254.82 254.82 12. Other equity and Non-controlling interests 13,564.05 21.41\* 29.64\* - Basic and Diluted (for continuing operations) 8.61\* 12.63\* 38.32\* 50.66 - Basic and Diluted (for discontinued operations) 8.38\* (0.31)\*11.31\* 44.85

29.79\*

29.33\*

**Notes:** 

**Particulars** 

1. Revenue from operations

exceptional items and tax

9. Profit for the period (5 + 8)

13. Earnings per share (in ₹)

operations) Not annualised

exceptional items and before tax

- Basic and Diluted (for continuing and discontinued

1. The above is an extract of the detailed format of the Standalone and Consolidated financial results for the guarter and nine months ended 31 December, 2018 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone and Consolidated financial results for the quarter and nine months ended 31 December, 2018 are available on the Stock Exchange websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and the Company's website (www.tatachemicals.com)

12.63\*

8.61\*

2. The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 5 February, 2019.

For and on behalf of the Board of TATA CHEMICALS LIMITED

**MANAGING DIRECTOR AND CEO** 

49.63\*

95.51

R. MUKUNDAN

Date: 5 February, 2019

Regd. Office: Bombay House, 24, Homi Mody Street, Mumbai - 400 001.

TATA CHEMICALS LIMITED

Sd/-Tel: +91 22 66658282 Fax: +91 22 6665 8144 Website: www.tatachemicals.com CIN:- L24239MH1939PLC002893 Email: investors@tatachemicals.com

Place: Mumbai

Authorised Officer, State Bank of India RACPC-IV, Pune IndiaNivesh Limited

CIN: L99500MH1931PLC001493.

Tel No.: 62406240, Fax: 62406241 Email: indianivesh@indianivesh.in,

Website: www.indianivesh.in

website: www.indianivesh.in

NOTICE

NOTICE is hereby given that pursuant to Regulation 29 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, February 12, 2019 at 4:00 p.m. at the Registered Office of the Company to consider and take on record the Unaudited Standalone Financial Results of the Company for the quarter ended December 31, 2018.

The Notice is also available on the website of the

The Notice is also available on the website of the

www.bseindia.com)

Company (www.indianivesh.in) and on BSE Ltd.

Managing Director Mumbai; February 4, 2019 DIN: 00009660

ARIHANT TOURNESOL LIMITED

(CIN: L15315PN1991PLC061079) Regd. Office: 74/1, Village Bhogaon Barsi Road, North Solapur,

Maharashtra- 413007

137/138A, Jolly Maker -II, Nariman Point, Mumbai 400 021. **Ph.:** 022-62434646

Website: www.arihanttournesol.com Email: info@arihanttournesol.com

NOTICE

Pursuant to Regulation 29 and 47 of th

SEBI (Listing Obligation And Disclosure

Requirement) Regulation 2015, Notice i

hereby given that a meeting of the Board

of Directors will be held on Wednesday

13th February, 2019 at 3.00 p.m. at the

Corporate office of the company inter alia

to consider and approve un-audited

financial results for the quarter ended or

The said details is also available on the website of the company

www.arihanttournesol.com and at the stock exchange site www.bseindia.com

Date: 05.02.2019 Chief Financial Officer

For Arihant Tournesol Limite

Kishor Vitthaldas Kabra

जिनल जे. शाह

कंपनी सचिव व सक्षम अधिकार्र

By Order of the Board

(Formerly known as K Sera Sera Limited)

For KSS Limited

Satish Panchariya

(Chairman & Director)

31st December, 2018.

nesco नेस्को लिमिटेड नोंदणीकृत कार्यालयः नेस्को सेंटर, पश्चिम द्रुतगती महामार्ग, गोरेगाव (पूर्व), मुंबई-४०० ०६३. दुर.:0२२-६६४५०१२३ फॅक्स:0२२-६६४५०१०१ वेबसाईट:www.nesco.in ईमेल:companysecretary@nesco.in सूचनां सिक्यूरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्यूलेशन्र २०१५ च्या नियम २९ सहवाचिता नियम ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ डिसेंबर, २०१८ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता कंपनीचे एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यत देणे याकरिता गुरुवार, १४ फेब्रुवारी, २०१९ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. सदर सूचनेत समाविष्ट तपशिल कंपनीचे http://www.nesco.in वेबसाईटवर आणि जेथे कंपनीचे शेअर सुचिबध्द आहेत त्या मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या http://www.bseindia.com व नॅशनल स्टॉक एक्सचेंज

ऑफ इंडिया लिमिटेडच्या http://www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

**KSS LIMITED** (Formerly Known as K SERA SERA LIMITED) CIN: L22100MH1995PLC092438 Registered Office: Unit 101A & 102, 1st Floor, Plot B-17, Morya Landmark-II, Andheri (W)-400053, Mumbai Tel: 022 40427600/42088600 Fax: 022 40427601

Web: www. kserasera.com Email:info@kserasera.com

Notice of Board Meeting

Notice is hereby given that pursuant to the provisions of Regulation 29

read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure

Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations), the meeting

of the Board of Directors of the Company will be held on Thursday February 14, 2019 at Unit No. 101A and 102, 1st Floor, Plot No. B-17

Morya Landmark II, Andheri (W), Mumbai- 400053, to consider and take on record the Unaudited Standalone Financial Results (As per IND-AS)

for the guarter ended December 31, 2018 and any other matter with the

This notice is also available on the websites of stock exchanges

www.bseindia.com, www.nseindia.com and on the website of the Company at www.kserasera.com.

शरद फायबर्स ॲंण्ड यार्न प्रोसेसर्स लिमिटेड

सीआयएन: एल १७ १ १० एम एच १९८७ पी एल सी ०४३९७०

नोंद.कार्याः:२२०, युनिक इंडस्ट्रियल इस्टेट, वीर सावरकर मार्ग, प्रभादेवी, मुंबई-४०००२५

दूर.क्र.: (०२२) ६६३५५८००

वेबसाईट:www.sharadfibres.com ई-मेल:accounts@sharadfibres.com

येथे सूचना देण्यात येत आहे की, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्कोजर रिक्वायरमेंट्स)

रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ नुसार ३१ डिसेंबर, २०१८ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता

कंपनीचे मर्यादित पुनर्विलोकन अहवालासह एकमेव व एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष

विचारात घेणे, मान्यता देणे व नोंदपटावर घेणे याकरिता कंपनीचे कार्यालय-१६, युनिक

इंडस्टियल इस्टेट, वीर सावरकर मार्ग, प्रभादेवी, मुंबई-४०००२५ येथे गुरुवार, १४ फेब्रुवारी,

कंपनीचे प्रतिभूतीतील व्यवहाराकरिता व्यापार खिडकी, आतील व्यापार रोखणेकरिता कंपनीचे

कोड ऑफ कंडक्टनुसार कंपनीचे सर्व पदसिध्द व्यक्ति आणि त्यांचे जवळील नातेवाईक

यांच्याकरिता ७ फेब्रुवारी, २०१९ पासून बंद ठेवण्यात येईल आणि स्टॉक एक्सचेंजकडे

पुढील तपशिल कंपनीच्या www.sharadfibres.com वेबसाईटवर आणि बीएसईच्या

२०१९ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध होईल.

निष्कर्षाच्या घोषणेनंतर ४८ तासानंतर व्यापार खिडकी उघडली जाईल.

For IndiaNivesh Limite

Rajesh Nuwa

SITUATION VACANT

HSC D. Ed. Candidates

with fluency in English & belonging to

SBC /SC/ ST/ NT category for

the posts of Teachers/ Shikshan Sevaks

in permanent vacancies.

Applications of candidates from other

categories and B. Ed. Candidates/

Experienced teachers could be

considered for purely temporary

appointments, only if suitable

HSC, D. Ed. Candidates from

SBC/ SC/ ST/ NT category

are not available.

Apply within seven days, with your full

details, referring to this advertisement

in clearly marked envelop to:

The AHM, V. P. M. 's Vidya Mandii

English Medium, Chh. Shivaji Rd,

Dahisar (E), Mumbai- 400 068.

जाहीर नोटीस

सर्व लोकांना या दारे कलविण्यात येते की

आमचे अशील **अशोकुमार हजारीमल सोलंकी** 

(जैन) राहणार जी-०५, हमिर्मल ज्योत

बिल्डिंग, राम मंदिर रोड, भाईंदर (प), जि.

ठाणे - ४०११०१, यानी आपला सावत्र पुत्र

यशकमार राहणार शिवाजी चौक, नजराणा कपाउंड, भिवंडी, याच्या चुकीच्या आणि वाईट

वर्तनामुळे त्यास आपल्या स्थावर व जगम

मिळमतीतून पूर्णपणे बेदखल केलेले आहे, आणि

यापढे ऑमचे अशील आणि यशकुमार यांचा

जो कोणी व्यक्ती **यशकुमार**्याच्याशी

कोणत्याही प्रकारचा आर्थिक / सामाजिक संबंध

ठेवील, तर ती केवळ त्याची स्वतःची जबाबदारी

असेल आणि त्यातून होणाऱ्या परिणामास तो

मदार असोसिएट्स एड्व्होकेट्स

(लॉ फर्म रजि. क्र.- I - 21227)

बी-१४. शांती शॉप्पिंग सेंटर, रेल्वे स्टेशन

समोर, मीरा रोड (पू), ठाणे - ४०१ १०७

स्थळ ः मीरा रोड विनाक ः ०६.०२.२०१९

काहीही संबंध राहणार नाही.

स्वतःच जबाबदार असेल

दिनांकः ०५ फेब्रुवारी, २०१९

Date: February 05, 2019

Place: Mumbai

Salaries through bank.

आकार ऑटो इंडस्ट्रीज लिमिटेड

(पुर्वीची आकार टुल्स लिमिटेड)

सीआयएन नंबर: एलन९२२२०एमएच१९८९पीएलसी०५२३०५ नोंदणीकृत कार्यालय: ३०४, अभय स्टील हाऊस, कर्णाक बंदर, बडोदा स्ट्रीट, मुंबई-४००००९. (भारत)

कृति कार्यात्त्रयः २४, जनन चर्चात्र हाज्यः, कृतान्त्रयः स्ट्राट, जुबङ्-८००००२. फोनः(०२२)२३४८४०८३, कृत्यः १९-२२-२३४८३८८७. कार्योरेट कार्यात्यः ई-५, एमआयडीसी, वळुंज, औरंगाबाद-४३११३६ (म.राज्य) भारत.

फोनः (०२४०) ६६४७२००, फॅक्सः९१-२४०-२५५४६४० **ई-मेलः** corporate@akartoolsltd.com

बोर्ड मिटींगची सचना

सिक्युरिटीज अंण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स अंण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्रम) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन २९(१)(अ) सहवाचिता रेग्युलेशन ४७(१)(अ) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीचे कॉर्पोरेट कार्यालय ई-५, एमआयडीसी क्षेत्र, वळुंज, औरंगाबाद-४३११३६ (महाराष्ट्र राज्य) येथे खालील विषय तसेच इतर दैनंदिन

व्यवसाय विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता मंगळवार, १२ फेब्रुवारी, २०१९ रोजी दु.१२.००वा. कंपनीच्या संचार

१) ३१ डिसेंबर, २०१८ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकारेता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्यास मान्यता देणे २) ३१ डिसेंबर, २०१८ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकारेता कंपनीचे वित्तीय निष्कर्याकारेता लेखापरिक्षकाद्वारे मर्यादि

COMFORT COMMOTRADE LIMITED

Contact No. 022-2844 9765/66/67 Fax No. 022-2889 2527

Email Id: ipo-commotrade@comfortsecurities.co.in,

Website: www.comfortcommotrade.com

NOTICE OF BOARD MEETING

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEB

Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 a meetin

of Board of Directors of COMFORT COMMOTRADE LIMITED will be held on

Tuesday, 12th February, 2019 at the Registered Office of the Company inter alia

o consider and take on record the Un-Audited Financial Results of the Company

for the guarter and nine month ended on 31st December, 2018 under Regulation

33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

and to consider any other business with the permission of chair.

CIN: L51311MH2007PLC175688

मंडळाची सभा होणार आहे.

दिनांक : ०६.०२.२०१९

पनर्विलोकन अहवाल नोंद्र पटावर घेणे.

Date: 5th February, 2019

(पुर्वीची आकार टुल्स लिमिटेड

For Comfort Commotrade Limited

Bharat Shiroya

DIN: 00014454

Directo

(कंपनी सचिव)

नोंदणीकृत कार्यालयः १ला मजला, दालामल हाऊस, निरमन पॉईंट, मुंबई–४०००२१. सीआयएन:एल१७९१०एमएच१९४१पीएलसी००३४२९

दूर.:+९१-२२-६६१६८४००/+९१-२२-६६१६८५१७ **ई-मेल**: complianceofficer@birlacotsyn.com

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७(१)(अ) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ डिसेंबर, २०१८ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता कंपनीचे अलेखांपरिक्षित वित्तीय निष्कर्षास मान्यता देणे व नोंदपटावर घेणे याकरिता १ला मजला, दालामल हाऊस, नरिमन

पॉईंट, मुंबई-४०००२१ येथे बुधवार, दिनांक १३ फेब्रुवारी, २०१९ रोजी बिर्ला कॉटिसन (इंडिया) लिमिटेडच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

व कंपनीच्या www.birlacotsyn.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. ापुढे बिर्ला कॉटसिन (इंडिया) लिमिटेड हे इनसॉल्व्हन्सी ॲण्ड बॅंकरप्टसी कोड २०१६ चे कॉर्पोरेट अपतदार

उराव प्रक्रियेअंतर्गत आहेत. त्यांचे कारभार, व्यवसाय व मालमत्ता दिनांक २० नोव्हेंबर, २०१८ रोजीच्या

आदेशाद्वारे एनसीएलटीमार्फत नियुक्त ठराव प्राधिकारी श्रीमती सुजाता चटोपाध्याय यांच्याद्वारे संचालित केला

बिर्ला कॉटसिन (इंडिया) लिमिटेडकरित सही/ दिनांक : ५ फेब्रुवारी, २०१९ कंपनी सचिव

नोंदणीकृत कार्यालयः एल-३१, एमआयडीसी तारापुर 'CNT औद्योगिक क्षेत्र, बोईसर-४०१५०६, जिल्हा पालघर सीआयएन:एल२२२१९एमएच१९८७पीएलसी०४२०८३

सूचना

सदर सूचना कंपनीच्या www.orientpressltd.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या

ओरिएन्ट प्रेस लिमिटेडकरिता सही/

ores limited ई-मेल: share@orientpressltd.com वेबसाईट: www.orientpressltd.com

सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्यूलेशन्स, २०१५च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ डिसेंबर, २०१८ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता ११०२, जी विंग, ११वा मजला, लोटस कॉर्पोरेट पार्क, पश्चिम द्रुतगती महामार्ग, गोरेगाव (पूर्व), मुंबई-४०००६३ येथे गुरुवार, १४ फेब्रुवारी, २०१९ रोजी द्.४.३०वा. कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत

रामविलास महेश्वरी

डीआयएन: ००२५०३७८

दिनांक: ०५.०२.२०१९ ठिकाण: मुंबई

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

### **LUHARUKA MEDIA & INFRA LIMITED**

C@MMEX TECHNOLOGY LIMITED

CIN: L72900MH2000PLC123796

Regd. Office: B-401, Unit No 42, 4<sup>th</sup> FIr, Vasude Chambers,Opp Wilson Pen Company, Old Nagardas Road, Andheri (E) Mumbai 400069.

NOTICE

Pursuant to Regulation 29, 33 and 47 of the SEBI (Listing Obligation and Disclosure

Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a meeting of the Board of

Directors of the Company will be held on

Thursday, 14th February, 2019 at 11.00 A.M.

at the registered office of the Company to

interalia discuss, consider, approve and take

the Company for the quarter ended on

31st December, 2018 along with any other business with the permission of Chair.

Place: Mumbai

Place: Mumbai

Date: 05/02/2019

स्थळ : ठाणे

दिनांक : ०४.०२.२०१९

on record the Un-audited Financial Results of

Date: 6th February, 2019 Managing Director

By Order of the Boa

Mr. Javant Mitra

(Formerly known as Splash Media & Infra Limited) Regd Off.: A-301, Hetal Arch S.V.Road, Malad (West), Mumbai-400064. Phone No.: 022 28449765/66/67, Fax: 022 28892527 Email: splashmedia7@vahoo.in/info@luharukamediainfra.com

Website: www.luharukamediainfra.com CIN: L65100MH1987PLC044094 NOTICE OF BOARD MEETING

Notice is hereby given pursuant to Regulation 29 (1) (a) and Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a meeting of Board of Directors of Luharuka Media & Infra Limited will be held on Tuesday, 12th February, 2019 at the Registered Office of the Company inter alia, to consider approve and take on record the Un-audited Financial Results of the Company for the quarter and nine month ended on 31st December, 2018 under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and to consider any other business with the permission of chair

For Luharuka Media & Infra Limited

Balashri Commercial Limited

Regd. Office: 209, Standard House, 83, M.K. Road, Marine Lines Mumbai 400002

CIN: I 15321MH1958PLC281327,

Email: balashricommercial@gmail.com,

Website: www halashri com

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 and 47 of the SEBI (Listing Obligations and

Disclosure Requirements) Regulations, 2015, a Meeting of the Board of Directors of the Company

will be held on Tuesday, February 12, 2019 a

12:00 noon at the Registered Office of the

Unaudited Financial Results for the quarter ende

The Notice is also available on the website of

For Balashri Commercial Limited

Rajesh Nuwa

Directo

DIN: 00009660

the Company (www.balashri.com)

December 31, 2018.

Mumbai, February 5, 2019

ompany to consider and take on record the

**Ankur Agrawal** 

**Managing Director** DIN: 06408167

### सायबरटेक सिस्टिम्स ॲण्ड सॉफ्टवेअर लिमिटेड

CIN: L72100MH1995PLC084788

नोंदणीकृत कार्यालय : सायबरटेक हाऊस, प्लॉट क्र. बी-६३/६४/६५, रोड क्र. २१/३४, जे.बी. सावंत मार्ग, वागळे इस्टेट, ठाणे-४००६०४. दूरध्वनी : ०२२ २५८३४६४३ फॅक्स: ०२२ २५८३२५७४, ई-मेल : cssl.investors@cybertech.com.

३१ डिसेंबर, २०१८ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता एकमेव व एकन्नित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	एव		कमेव			एकत्रित						
तपशील	सं	पलेली तिमाही	ì	संपलेली	नऊमाही	संपलेले वर्ष	,	संपलेली तिमाई	ो	संपलेली	नऊमाही	संपलेले वर्ष
	३१.१२.१८ अलेखापरिक्षित	३०.०९.१८ अलेखापरिक्षित	३१.१२.१७ अलेखापरिक्षित	३१.१२.१८ अलेखापरिक्षित		३१.०३.१८ लेखापरिक्षित	३१.१२.१८ अलेखापरिक्षित	३०.०९.१८ अलेखापरिक्षित		३१.१२.१८ अलेखापरिक्षित		३१.०३.१८ लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) (यात इतर उत्पन्न समाविष्ट)	9489.0८	१४५६.८६	१५३०.२६	४३३९.५९	४५१८.२३	५९२०.८१	२६५०.२६	२५४३.२१	2838.00	७५१०.८४	७२००.७६	९५२०.५०
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर, अपवादात्मक व/वा												
विशेष बाबीपूर्व)	२३०.४१	१४६.४६	98८.२9	३८२.९८	४५२.३४	२७४.००	२२६७.१४	२२९४.८२	२३०१.९३	६८४७.१६	६६३२.०९	९१२५.५५
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक व/वा												
विशेष बाबीपश्चात)	२३०.४१	१४६.४६	98८.२9	३८२.९८	४५२.३४	२७४.००	२२६७.१४	२२९४.८२	२३०१.९३	६८४७.१६	६६३२.०९	९१२५.५५
करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक												
व/वा विशेष बाबीपश्चात)	१६८.०५	909.00	998.६३	२७२.४३	338.20	984.84	३२०.७६	203.00	९९.२५	५५३.१३	४५५.५२	३१६.९०
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष												
नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	१६७.५९	909.32	999.04	ર७૧.૦६	330.4८	988.99	२९३.९९	२३२.३६	९६.३७	५७६.४३	४४६.९०	<b>३२७.८२</b>
भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१० प्रती)	२७५१.५५	२७५१.५५	२७४१.४६	२७५१.५५	२७४१.४६	२७४१.४६	२७५१.५५	२७५१.५५	२७४१.४६	२७५१.५५	२७४१.४६	२७४१.४६
राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंद पत्रकातदिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित												
राखीव वगळून)		-	-	_	_	५९२१.७२	-	_	-	_	-	४८११.७५
उत्पन्न प्रति शेअर (रू.१०/- प्रत्येकी)												
(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)												
अ. मूळ (वार्षिकीकरण नाही)	0.६१	0.30	0.82	0.99	9.28	0.७२	9.90	0.७४	0.3६	२.०२	৭.६७	9.9६
ब. सौमिकृत (वार्षिकीकरण नाही)	0.६१	0.30	0.89	0.9८	9.22	0.00	9.9६	0.७४	0.3६	2.00	9.६४	9.98

सेबी (लिस्टींग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट) रेग्यूलेशन, २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे सादर केलेल्या ३१ डिसेंबर, २०१८ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाच्या (एकमेव व एकत्रित) विस्तृत प्रारूपाचा उपरोक्त तपशिल हा सारांश स्वरूप आहे. संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंजच्या संकेतस्थळ www.bseindia.com आणि www.nseindia.com आणि कंपनीच्या संकेतस्थळ http://www.cybertech.com/investors/keyfinancialresults.aspx वर उपलब्ध आहे.

सायबरटेक सिस्टिम्स ॲण्ड सॉफ्टवेअर लिमिटेडच्या वतीने व करिता

एस. रामसुब्रमण्यन कार्यकारी संचालक

डीआयएन: ०५३५०८४१

### टपाली मतदानाची सूचना

कंपनीच्या सभासदांना याद्वारे सुचित करण्यात येत आहे की, कंपन्या कायदा, २०१३ च्या लागु तरतुदी व त्याअंतर्गत संस्थापि नियमांतर्गत इलेक्ट्रॉनिक साधनाँद्वारे मतदानासमवेत टपाली मतदानाद्वारे मंजुरी प्राप्त करण्यासाठी ज्या सभासदांचे ई-मेल आयडीज् नोंदणीकृत नाहीत त्यांना टपाली मतदान फॉर्म व सेल्फ ॲड्रेस्ड् पोस्टेज एन्व्हलपसमवेत टपाली मतदान सूचनेची पाठवणी कंपनीने दि. ०५.०२.२०१९ रोजी पूर्ण केली आहे तसेच दि. ३१.१२.२०१८ रोजीनुसार ज्या सभासदांचे ई-मेल आयडीज् नोंदणीकृत आहेत

ई-मतदान प्रक्रिया व प्रत्यक्ष टपाली मतदान नि:पक्ष व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी कंपनीने श्रीमती कुमुदिनी भालेराव – मे. मकरंद एम. जोशी ॲन्ड कं.च्या भागीदार - कार्यरत कंपनी सचिव यांची परीनिरीक्षक म्हणून नेमणूक केली आहे.

मतदानाचा कालावधी बुधवार, दि. ०६.०२.२०१९ (स. ९.०० वा.) रोजी सुरू होऊन गुरुवार, दि. ०७.०३.२०१९ रोजी (सायं. ५.०० वा.) संपेल. तत्पश्चात एनएसडीएलद्वारे ई-मतदानाचे मोड्युल अकार्यरत करण्यात येईल. सभासदांद्वारे ठरावावर एकदा मत दिल्यानंतर नंतर त्यांना ते बदलता येणार नाही. दि. ०७.०३.२०९९ पश्चात सभासदांकडून टपालाद्वारे प्राप्त कोणताही टपाली मतदानासंदर्भात अशा सभासदांकडून प्रतिसाद प्राप्त झाला नाही असे समजले जाईल.

-मतदानासंदर्भात सभासदांना काही शंका वा प्रश्न असल्यास त्यांनी www.evoting.nsdl.com च्या Help/FAQs section अंतर्गत उपलब्ध Frequently Asked Questions (FAQs) व e-voting manual वाचावे किंवा evoting@nsdl.co.in वर ई-मेल लिहावा किंवा कु. रूपा वेंकटकृष्णन वा संगीता सुनील झवेरी - कंपनीचे संचालक यांना response@fifaindia

ई-मतदानासमवेत टपाली मतदान प्रक्रियेसंदर्भातील कोणत्याही तक्रारीसंदर्भात कु. रूपा वेंकटकृष्णन वा संगीता सुनील झवेरी . कंपनीच्या संचालक यांना १६ए, निर्मल भवन, नरिमन पॉइंट, मुंबई - ४०० ०२१ दूरध्वनी क्र. ०२२-४९१२०२१९, ई-मेल आयडी response@fifaindia.com येथे संपर्क साधावा. टपाली मतदान व ई-मतदानाचा निकाल अध्यक्ष वा कंपनीच्या अन्य कोणत्याही संचालकांद्वारे रविवार, दि. १०.०३.२०१९ रोजी

कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात घोषित करण्यात येईल. निकाल स्टॉक एक्सचेंजला कळविण्यात येईल व तो कंपनीची वेबसाइट http://fifaindia.org वर अपलोड करण्यात येईल.

फाऊंडेशन ऑफ इंडिपेन्डंट फायनान्शिअल ॲडव्हायजर्स करिता

ठिकाण : मुंबई मझहर हुसैन नाजमुद्दीन अरीफ दिनांक: ०६.०२.२०१९

शरद फायबर्स ॲण्ड यार्न प्रोसेसर्स लिमिटेडकरिता

रवी दालमिया (डीआयएन: ००६३४८७०)

दिनांक: ०५.०२.२०१९ व्यवस्थापकीय संचालक ठिकाण: मुंबई

### टीआरसी फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड CIN:L74899MH1994PLC216417

**नोंदणीकृत कार्यालयः** वांद्रे हिल व्ह्यू कोहौसो, ३रा मजला, ८५, हिल रोड, योको सिजलर्स समोर, वांद्रे (प), मुंबई-४०००५०. ई-मेल: trcfsltd@gmail.com वेबसाईट: www.trcfin.in

२१ डिसेंबर, २०१८ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरीता एकमेव अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्ष

		(रु.लाखात, उत्पन्न प्रतिभाग व्यतिरिक्त)				
तपशील	संपलेली तिमाही ३१.१२.२०१८ अलेखापरिक्षित	संपलेली नऊमाही ३१.१२.२०१८ अलेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३१.१२.२०१७ अलेखापरिक्षित			
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	3.03	4.40	0.90			
कालावधीकरिता निव्वळ नफ/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/िकेंवा विशेष साधारण बाबपुर्व) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक आणि/िकेंवा	-90.98	-२५.0९	8.02			
विशेष साधारण बाबनंतर)	-90.98	-24.09	8.02			
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(विशेष साधारण बाबनंतर)	-90.98	-24.09	8.02			
समभाग भांडवल	400.08	400.08	400.08			
राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्राकानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/-प्रत्येकी)	-284.09	-284.09	-234.00			
मूळ	-0.3६	-0.40	0.08			
सौमिकृत	-0.3६	-0.40	0.08			
उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबनंतर)(रू.१०/-प्रत्येकी)						
मूळ	-0.3६	-0.40	0.09			
सौमिकृत	-0.3६	-0.40	0.09			

१) सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ऑण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक प्रसर्वेजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

३) वरील अहवाल कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ आणि लागू मर्यादेत इतर मान्यताप्राप्त लेखा योजनाअंतर्गत विहित कंपनी (भारतीय लेखाप्रमाण)

अधिनियम, २०१५ (इंडएएस) नुसार तयार केले आहेत संचालक मंडळाच्या वतीने व करिता

ठिकाणः मुंबई

**BOMBAY CYCLE & MOTOR AGENCY LIMITED** Regd Office: 534, Sardar Vallabhbhai Patel Road, Opera House, Mumbai - 400 007.

CIN: L74999MH1919PLC000557
Tel.:022-23612195 / 96 / 97, Fax:022-23634527, e-mail: bcma@bcma.in, website:www.bcma.in

₹ in Lacs (Except for Per Share data)

### Extract of Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months Ended 31st December, 2018

Sr.	Particulars	Quarter ended	Nine Months Ended	Corresponding Quarter Ended
Vo.	T difficulties	31-12-2018 (Unaudited)	31-12-2018 (Unaudited)	31-12-2017 (Unaudited)
1	Total Income from Operations (net)	212	616	186
2	Net Profit/(Loss) for the period			
	(before Tax and Exceptional items)	72	194	71
3	Net Profit/(Loss) for the period before Tax			
	(after Exceptional items)	72	194	71
1	Net Profit/(Loss) for the period after tax			
	(after Exceptional items)	52	175	46
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax)			
	and Other Comprehensive Income after tax)]	51	172	46
6	Equity Share Capital (Face Value or ₹ 10/- each)	20	20	20
7	Other equity*			
3	Earning Per Share (of ₹ 10/- each)			
	(for continuing and discontinued operations)			
	(a) Basic:	26.13	87.60	22.64
	(b) Diluted:	26.13	87.60	22.64

\* Other equity as on31-03-2018 was Rs.1439 lacs. Notes:

1) The above unaudited financial results as per regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 for the quarter & nine months ended on 31st December, 2018 were reviewed by the Audit Committee at its meeting held on 5th February, 2019 and approved & taken on record by the Board of Directors at its meeting held on 5th February, 2019.

For BOMBAY CYCLE & MOTOR AGENCY LTD.

CHIRAG C. DOSHI **CHAIRMAN & MANAGING DIRECTOR** (DIN: 00181291)

The above is an extract of the detailed format of Quarterly and Nine Monthly Financial Results for the Quarter and Nine Months ended 31st December, 2018 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Quarterly & Nine Monthly Financial Results is available on the Stock Exchange website at www.bse.india.com and on the Company's website at www.bcma.ir

### पायोनिअर एम्ब्रॉयडरीज लिमिटेड

CIN NO. L17291MH1991PLC063752 नोंदणी. कार्यालय: युनिट १०१बी, १ला मजला, अभिषेक फ्रिमायसेस, प्लॉट क्र. सी५-६ दिलिया इंडस्ट्रीयल इस्टेट, ऑफ न्यू लिंक रोड़ PIONEER GROUP अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५८. दू:०२२-४२२३२३२३, फॅक्स: ०२२-४२२३२३१३ ई-मेल: mumbai@pelhakoba.com

www.pelhakoba.com २१ डिसेंबर, २०१८ रोजी संपलेल्या तृतीय तिमाही व नऊमाहीकरीता अलेखापरिक्षीत एकमेव वित्तीय निष्कर्षांचा अहवाल (रु. लाखात प्रती तपशील संपलेली तिमाही | संपलेली नरूमाई 39.92.2092 39.92.2096 39.92.2092 अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित । अलेखापरिक्षित कार्यचलनातुन एकुण उत्पन्न 8002.49 £७२४.३९ 30.85808 कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर, अपवादात्मक आणि/किवा विशेष साधारण बाबपूर्व) 939.60 383.00 82.00 करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक आणि/किंवा विशेष 939.60 82.00 383.00 करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष 938.60 383.00 कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)) 363.43 नमभाग भांडवल 2868:06 २४९४.७९ 2899.03 राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंद पत्रकात दर्शविल्यानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) शून्य शून्य शून्य उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/ – प्रत्येकी)(खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) 0.49 0.98 9.40 0.48

.. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. संपूर्ण त्रैमासिक व नऊमाही वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व एनएसई लिमिटेडच्या www.nseindia.com आणि कंपनीच्या www.pelhakoba.com वेबसाईटवर वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ४ फेब्रुवारी, २०१९ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करून नोंद

संचालक मंडळाच्या वतीने व करिता

हर्ष वर्धन बस्सी व्यवस्थापकीय संचालव डीआयएन: ००१०२९४१

0.90

9.88

स्थळ : मुंबई

दिनांक : ०४.०२.२०१९

आयकॅब सिक्युरिटीज ॲण्ड इनव्हेस्टमेंट लिमिटेड नोंदणीकृत कार्यालयः राजाबहादूर कंपाउंड, इमारत क्र.५, २रा मजला, ४३, टेमरिंड लेन, फोर्ट, मुंबई-४००००१. CIN:L17100MH1991PLC059848, दूर.क.:(0२२)४0४६३५00

Website: www.ikabsecurities.com E-mail: info@ikabsecurities.com ३१ डिसेंबर, २०१८ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

तपशाल	ातमाहा	ातमाहा	ताराख	वष
	39.92.96	३१.१२.१७	39.97.96	39.03.96
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	१२६४.०८	8339.09	६९५४.१२	94300.46
करपुर्व निव्वळ नफा/(तोटा)	(२३.१२)	(२०.८३)	9.98	9२६.९८
करानंतर निव्वळ नफा/(तोटा)	(२३.१२)	(२१.४०)	७.६४	90.38
करानंतर एकूण सर्वंकष उत्पन्न	(२३.१२)	(२१.४०)	७.६४	90.38
भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)	३४१.६४	389.६8	389.६8	३४१.६१
राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंद पत्राकानुसार पुनर्मुल्यांकित				
राखीव वगळून)				६४१.२१
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/-प्रत्येकी-वार्षिकीकरण नाही)				
अ) मूळ	(0.8८)	(0.६३)	0.22	२.६१
ब) सौमिकृत	(0.६८)	(0.83)	0.22	२.६१

वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ५ फेब्रुवारी, २०१९ रोजी झालेल्या सभेत संचालक मंडळाने मान्य केले.

२. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वयं स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीचे शेअर्स जेथे सूचिबध्द आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या www.ikabsecurities.com वेबसाईटवर उपलब्ध

कंपनी एनबीएफसी आहे आणि फक्त एक विभाग आहे.

४. मागील वर्ष/कालावधीचे आकडे आवश्यक आहे तेथे पुर्नगठीत करण्यात आले

आयकॅब सिक्यरिटीज ॲण्ड इनव्हेस्टमेंट लिमिटेडकरिता

अनिल बगरी

दिनांकः ०५.०२.२०१९

ठिकाणः मुंबई

(डीआयएन:०००१४३३८)

पुर्ण वेळ संचालक दिनांकः ०५.०२.२०१५

टीआरसी फायनान्शियल सर्विसेस लिमिटेडकरिता चिराग रमणीकलाल मेसवानी

) वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ५ फेब्रुवारी, २०१९ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात

Place: Mumbai

Date: 5th February, 2019